

महाराष्ट्र शासन
सामान्य प्रशासन विभाग
शासन शुध्दीपत्र क्र.अधिस्वि- २०१६ /प्र.क्र.१२७/३४,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२
तारीख: २८ मार्च, २०१६

वाचावे

- १) शासन निर्णय क्रमांक: क्र.अधिस्वि-२००७/३५३/प्र.क्र.४९/३४ ,दि.१९ सप्टेंबर, २००७
- २) शासन शुध्दीपत्रक क्र.अधिस्वि-२००७/प्र.क्र.अधिस्वी -२००७/प्र.क्र.४९/३४,
दिनांक ७ जानेवारी, २००८
- ३) शासन शुध्दीपत्रक क्र.अधिस्वि-२००७/प्र.क्र.अधिस्वी -२००७/प्र.क्र.४९/३४,
दिनांक ७ फेब्रुवारी, २००८
- ४) शासन निर्णय क्रमांक: क्र.अधिस्वि-२००८/२६९/प्र.क्र.४९/०७/३४ ,दि.७ मार्च, २००८
- ५) शासन निर्णय क्रमांक: क्र.अधिस्वि- २००८/२६९/प्र.क्र.४९/०७/३४ ,दि.२९ एप्रिल, २००८
- ६) शासन पूरकपत्र क्र.अधिस्वि- २००८/१००६/प्र.क्र.४९/०७ (भाग-२)/३४ ,
दि.३१ जानेवारी , २००९-
- ७) माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे पत्र क्र.अधिस्वि-१०
(२००९)न.नि./का.२/३५५दिनांक २२ जुलै, २००९.
- ८) शासन शुध्दीपत्रक क्र.अधिस्वि-२००९/६७६/प्र.क्र.६७६/प्र.क्र.१२३/३४,
दिनांक ६ ऑगस्ट २००९.

शुध्दीपत्र :-

प्रसारमाध्यमांशी संबंधित व्यक्तींना अधिस्विकृती पत्र देण्यासंबंधी नियमावली दि.१९ सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संदर्भाधिन अनु क्र.६ येथील पूरकपत्राद्वारे या नियमातील नियम क्र.७(१)ए सुधारण्यात आलेला आहे. सदर दिनांक ३१.१.२००९ च्या पूरकपत्राद्वारे सुधारण्यात आलेला नियम क्र.७(१)ए आता रद्द करण्यात येत असून त्याऐवजी अधिस्विकृती नियमावलीतील नियम क्र.७(१)ए खालीलप्रमाणे वाचण्यात यावा.

“जेष्ठ पत्रकार म्हणून अधिस्विकृती पत्रिका मिळण्यासाठी पुढीलप्रमाणे निकष निश्चित करण्यात येत आहेत.”

- १) किमान २० वर्षे श्रमिक पत्रकार/ छायाचित्रकार म्हणून सलग काम करित असलेले व किमान ५० वर्षे वय झालेले पत्रकार/छायाचित्रकार.
- २) किमान २० वर्षे स्वतंत्र व्यवसायी पत्रकार / छायाचित्रकार म्हणून सलग काम करित असलेले व किमान ५० वर्षे वय पूर्ण झालेले स्वतंत्र व्यवसायी पत्रकार /छायाचित्रकार.
- ३) किमान २० वर्षे मालक -संपादक म्हणून सलग पत्रकारिता करिता असलेले व किमान ५० वर्षे वय पूर्ण झालेले मालक/संपादक

उपरोक्त संवर्गातील पत्रकारांनी विहित नमून्यात अर्ज करावेत. अशा अधिस्विकृती पत्रिकेचे नुतनीकरण विद्यमान नियमानुसार होईल.

ज्या पत्रकारांना पूर्वीच्या नियमानुसार जेष्ठ पत्रकार म्हणून अधिस्विकृती पत्रिका मंजूर झालेल्या आहेत, त्या यापूढे देखील नुतनीकरणाच्या अधिनतेने चालू राहतील .वरील निर्णय हे आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून अंमलात येईल .

सदर शासन शुध्दीपत्र महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०३२९१२०२५३२७०७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

रा.ना.मुसळे

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा.मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव, मुख्यमंत्री सचिवालय
- २) मा.राज्यमंत्री (मा.व ज.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई
- ३) मा.मुख्यसचिव यांचे उपसचिव, मुख्यसचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई
- ४) सचिव (मा.व ज.) यांचे यांचे स्विय सहायक, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई
- ५) महासंचालक, माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई,
- ६) संचालक (माहिती)(वृत्त व जनसंपर्क), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ७) संचालक (माहिती)(प्रशासन), माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई
- ८) संचालक (माहिती) नागपूर, औरंगाबाद, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय
- ९) उपसंचालक, (माहिती), माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय,
- १०) सर्व विभागीय उपसंचालक, माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय, मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, नाशिक, लातूर, अमरावती.
- ११) सर्व जिल्हा माहिती अधिकारी, माहिती व जनसंपर्क, महासंचालनालय,
- १२) उप संचालक (माहिती) महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली